

**ATV  
PROJECTS  
INDIA  
LIMITED**



(An ISO 9001:2015 Certified Company)

REGISTERED OFFICE :  
1201, 12TH FLOOR, WINDFALL BUILDING,  
SAHAR PLAZA COMPLEX, ANDHERI - KURLA ROAD,  
J.B. NAGAR, ANDHERI (E), MUMBAI - 400 059.  
TEL.: 91-22-67418212 / 66969449  
E-mail ID : atvprojects@ymail.com  
CIN:- L99999MH1987PLC042719

09.02.2023

To,  
The Department of Corporate Service  
Bombay Stock Exchange Ltd.  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai - 400 001.

SUB: SUBMISSION OF UN-AUDITED QUARTERLY FINANCIAL RESULT  
DULY PUBLISHED IN NEWSPAPER UNDER REGULATION 47 OF THE  
SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS)  
REGULATIONS, 2015.

Dear Sir,

With reference to the above subject, we are furnishing herewith newspapers cuttings of un-audited financial Results for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2022, published in Navshakti (Marathi Daily) and Free Press Journal (English Daily) on 09.02.2023, which has been approved in the Board Meeting held on 08.02.2023.

This is for your kind information & records. Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You,

Yours faithfully,

For ATV PROJECTS INDIA LIMITED

POOJA BAGWE  
COMPLIANCE OFFICER  
Encl.: A/a.







STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022							
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
		31-12-2022	30-09-2022	31-12-2021	31-12-2022	31-12-2021	31-03-2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
<b>1</b>	<b>Income from Operations</b>						
(a)	Revenue from Operations	-	-	-	-	-	-
(b)	Other Income	-	-	0.05	85.21	0.17	2.68
	<b>Total Income</b>	-	-	<b>0.05</b>	<b>85.21</b>	<b>0.17</b>	<b>2.68</b>
<b>2</b>	<b>Expenses</b>						
(a)	Employee Benefit Expenses	2.12	0.60	1.39	3.52	6.27	9.58
(b)	Finance Cost	-	-	-	-	-	-
(c)	Depreciation and Amortisation Expenses	0.10	0.15	0.19	0.42	0.56	0.74
(d)	Other Expenses	18.91	18.11	19.04	57.54	55.17	79.55
(e)	Discard of PPE	0.67	23.86	-	24.53	-	-
	<b>Total Expenses</b>	<b>21.80</b>	<b>42.72</b>	<b>20.62</b>	<b>86.01</b>	<b>62.00</b>	<b>89.87</b>
	<b>Profit / (Loss) before, Exceptional Items and Tax (1-2)</b>	<b>(21.80)</b>	<b>(42.72)</b>	<b>(20.57)</b>	<b>(0.80)</b>	<b>(61.83)</b>	<b>(87.19)</b>
<b>3</b>	<b>Exceptional Items</b>	-	-	-	-	-	-
	<b>Profit / (Loss) before Tax (5-6)</b>	<b>(21.80)</b>	<b>(42.72)</b>	<b>(20.57)</b>	<b>(0.80)</b>	<b>(61.83)</b>	<b>(87.19)</b>
<b>4</b>	<b>Tax Expenses</b>						
(a)	Current Tax	-	-	-	-	-	-
(b)	Deferred Tax	-	-	-	-	-	-
(c)	Tax Adjustment of earlier years (Refer Note 4)	68.90	-	-	68.90	-	-
	<b>Total Tax Expenses</b>	<b>68.90</b>	-	-	<b>68.90</b>	-	-
	<b>Net Profit/ (Loss) for the period (5-6)</b>	<b>(90.70)</b>	<b>(42.72)</b>	<b>(20.57)</b>	<b>(69.70)</b>	<b>(61.83)</b>	<b>(87.19)</b>
<b>5</b>	<b>Other Comprehensive Income / (Loss)</b>						
(a)	Items not to be reclassified to Profit & Loss Accounts	-	-	-	-	-	-
(b)	Income tax relating to items not to be reclassified to Profit & Loss Accounts	-	-	-	-	-	-
(c)	Items reclassified to Profit & Loss Accounts	-	-	-	-	-	-
(d)	Income tax relating to items reclassified to Profit & Loss Accounts	-	-	-	-	-	-
	<b>Total Other Comprehensive Income / (Loss)</b>	-	-	-	-	-	-
	<b>Other Comprehensive Income/(Loss) for the period (Net of Tax Expenses) (8-9)</b>	-	-	-	-	-	-
	<b>Total Comprehensive Income/(Loss)</b>	<b>(90.70)</b>	<b>(42.72)</b>	<b>(20.57)</b>	<b>(69.70)</b>	<b>(61.83)</b>	<b>(87.19)</b>
<b>6</b>	<b>Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous Accounting Year</b>						
	<b>Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous Accounting Year</b>	500.00	500.00	500.00	500.00	500.00	500.00
	<b>Earning Per Share before and after Extra-ordinary Items (of Rs. 10/- each) (not annualised):</b>						
(a)	Basic (Rs.)	(1.81)	(0.85)	(0.41)	(1.39)	(1.24)	(1.74)
(b)	Diluted (Rs)	(1.81)	(0.85)	(0.41)	(1.39)	(1.24)	(1.74)

**JAGDISH CHAND & CO**  
Chartered Accountants  
FCA NO. 000128N  
Place: New Delhi  
Date: February 08, 2023

for and on behalf of the Board of Directors  
**JAYABHARAT CREDIT LIMITED**  
ARUN MITTER  
Director  
(DIN: 00022941)

Notes:  
1. The above Unaudited Financial Results are in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on Wednesday, February 08, 2023.  
2. The Statutory Auditors have carried out Limited Review of the Financial Results of the company for the quarter and nine month ended December 31, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statutory Auditors have expressed an unmodified report of the above results.  
3. The Company has activity of one segment of Business Operation and the said activity is Non-Operational at present.  
4. During the quarter ended December 31, 2022, management has reviewed various tax balances outstanding pertaining to earlier years and has charged Rs. 68.90 Lakhs as Tax Adjustment of earlier years.  
5. In view of carried forward losses and unabsorbed depreciation no provision for tax has been made.  
6. As on December 31, 2022, the Company has accumulated losses of Rs. 7,266.78 lakhs which has resulted in complete erosion of net worth and the Company has negative net worth of Rs. 5,799.08 lakhs. The Company is not into active business at present. This indicates that a material uncertainty exists that may cast significant impact on the company's ability to continue as a Going Concern. The Company has received / been continuing support from promoters as Inter Corporate Deposits to meet any shortfall in liquidity. Based on the above, the Company is confident of its ability to meet the funds requirement and to continue its business as a going concern and accordingly, the financial results have been prepared on that basis.  
7. The figures for the corresponding period have been regrouped / re-classified, wherever necessary as per our Report attached.  
8. The financial results are available on the website of Bombay Stock Exchange Ltd. ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the website of the Company i.e. [www.jayabharat.com](http://www.jayabharat.com)

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Nitin Velhal  
Whole Time Director  
DIN: 00820859

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

Place : Mumbai  
Date : February 08, 2023

**TO WHOMSOEVER IT MAY CONCERN**  
Mr. Vasant Pundlik Patil a co-member of Gokul Residency (A-G) C. H. S. Ltd. ("Society") situated at Thakur Village, Kandivali East, Mumbai 400101 and co-holding Flat No. 101 on the First Floor in the F Wing of the Gokul Residency (A-G) C. H. S. Ltd., situated at Thakur Village, Kandivali East, Mumbai-400 101 constructed on the land and Grounds bearing CTS No. 793 (pt), 818 (pt), situate, lying and being at Village Poisar, Taluka Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban ("Flat") died on 20.05.2022 without making any nomination ("Deceased").  
I hereby invite claims or objections to the transfer of the share and interest of the Late Mr. Vasant Pundlik Patil in the said Flat and the capital / property of the Society in favor of Mr. Lalit Vasant Patil within 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased in the said Flat and the capital / property of the society.  
If no claims / objections are received within the period prescribed above, we shall issue the required letter of no claim without reference to such claims / objections and the claims / objections, if any, shall be treated as waived and not binding whatsoever.  
Sd/-  
**Prem K. Pandey, Advocate**  
**Kamdhenu Associates, Advocates & Legal Advisers**  
Shop No. 13-14, Gokul Horizon, Opp. Gundecha's Trillium, Thakur Village, Kandivali (East), Mumbai-400101, Case No. 00848

**NOTICE**  
"SMITA BUILDING", MALAD (WEST)  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of land bearing CTS No. 707, 707/1 to 707/4 of village Malad-North, Taluka Borivali along with the building known as "SMITA BUILDING" bearing Municipal Assessment No. P/N 1800890010000 situate at B. J. Patel Marg Malad (W), Bombay-400 064, and 5 shares of Adarsh Co-operative Housing Society (Ltd.), bearing Distinctive Nos. No. 96 to 100 under Share certificate No. 20. The said property is bounded as follows :-  
On or towards East : Plot No. 17  
On or towards West : Plot No. 25  
On or towards North : By Private Road  
On or towards South : Plot No. 23  
Dated this 9th day of February 2023.  
Sd/-  
**NALIN R. PAREKH & MANISH M. KENIA**  
ADVOCATES  
Rameshwar Media

**NOTICE**  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of land bearing CTS No. 707, 707/1 to 707/4 of village Malad-North, Taluka Borivali along with the building known as "SMITA BUILDING" bearing Municipal Assessment No. P/N 1800890010000 situate at B. J. Patel Marg Malad (W), Bombay-400 064, and 5 shares of Adarsh Co-operative Housing Society (Ltd.), bearing Distinctive Nos. No. 96 to 100 under Share certificate No. 20. The said property is bounded as follows :-  
On or towards East : Plot No. 17  
On or towards West : Plot No. 25  
On or towards North : By Private Road  
On or towards South : Plot No. 23  
Dated this 9th day of February 2023.  
Sd/-  
**NALIN R. PAREKH & MANISH M. KENIA**  
ADVOCATES  
Rameshwar Media

**NOTICE**  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of land bearing CTS No. 707, 707/1 to 707/4 of village Malad-North, Taluka Borivali along with the building known as "SMITA BUILDING" bearing Municipal Assessment No. P/N 1800890010000 situate at B. J. Patel Marg Malad (W), Bombay-400 064, and 5 shares of Adarsh Co-operative Housing Society (Ltd.), bearing Distinctive Nos. No. 96 to 100 under Share certificate No. 20. The said property is bounded as follows :-  
On or towards East : Plot No. 17  
On or towards West : Plot No. 25  
On or towards North : By Private Road  
On or towards South : Plot No. 23  
Dated this 9th day of February 2023.  
Sd/-  
**NALIN R. PAREKH & MANISH M. KENIA**  
ADVOCATES  
Rameshwar Media

**NOTICE**  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of land bearing CTS No. 707, 707/1 to 707/4 of village Malad-North, Taluka Borivali along with the building known as "SMITA BUILDING" bearing Municipal Assessment No. P/N 1800890010000 situate at B. J. Patel Marg Malad (W), Bombay-400 064, and 5 shares of Adarsh Co-operative Housing Society (Ltd.), bearing Distinctive Nos. No. 96 to 100 under Share certificate No. 20. The said property is bounded as follows :-  
On or towards East : Plot No. 17  
On or towards West : Plot No. 25  
On or towards North : By Private Road  
On or towards South : Plot No. 23  
Dated this 9th day of February 2023.  
Sd/-  
**NALIN R. PAREKH & MANISH M. KENIA**  
ADVOCATES  
Rameshwar Media

**NOTICE**  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of land bearing CTS No. 707, 707/1 to 707/4 of village Malad-North, Taluka Borivali along with the building known as "SMITA BUILDING" bearing Municipal Assessment No. P/N 1800890010000 situate at B. J. Patel Marg Malad (W), Bombay-400 064, and 5 shares of Adarsh Co-operative Housing Society (Ltd.), bearing Distinctive Nos. No. 96 to 100 under Share certificate No. 20. The said property is bounded as follows :-  
On or towards East : Plot No. 17  
On or towards West : Plot No. 25  
On or towards North : By Private Road  
On or towards South : Plot No. 23  
Dated this 9th day of February 2023.  
Sd/-  
**NALIN R. PAREKH & MANISH M. KENIA**  
ADVOCATES  
Rameshwar Media

**NOTICE**  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of land bearing CTS No. 707, 707/1 to 707/4 of village Malad-North, Taluka Borivali along with the building known as "SMITA BUILDING" bearing Municipal Assessment No. P/N 1800890010000 situate at B. J. Patel Marg Malad (W), Bombay-400 064, and 5 shares of Adarsh Co-operative Housing Society (Ltd.), bearing Distinctive Nos. No. 96 to 100 under Share certificate No. 20. The said property is bounded as follows :-  
On or towards East : Plot No. 17  
On or towards West : Plot No. 25  
On or towards North : By Private Road  
On or towards South : Plot No. 23  
Dated this 9th day of February 2023.  
Sd/-  
**NALIN R. PAREKH & MANISH M. KENIA**  
ADVOCATES  
Rameshwar Media

**NOTICE**  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of land bearing CTS No. 707, 707/1 to 707/4 of village Malad-North, Taluka Borivali along with the building known as "SMITA BUILDING" bearing Municipal Assessment No. P/N 1800890010000 situate at B. J. Patel Marg Malad (W), Bombay-400 064, and 5 shares of Adarsh Co-operative Housing Society (Ltd.), bearing Distinctive Nos. No. 96 to 100 under Share certificate No. 20. The said property is bounded as follows :-  
On or towards East : Plot No. 17  
On or towards West : Plot No. 25  
On or towards North : By Private Road  
On or towards South : Plot No. 23  
Dated this 9th day of February 2023.  
Sd/-  
**NALIN R. PAREKH & MANISH M. KENIA**  
ADVOCATES  
Rameshwar Media

**NOTICE**  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of land bearing CTS No. 707, 707/1 to 707/4 of village Malad-North, Taluka Borivali along with the building known as "SMITA BUILDING" bearing Municipal Assessment No. P/N 1800890010000 situate at B. J. Patel Marg Malad (W), Bombay-400 064, and 5 shares of Adarsh Co-operative Housing Society (Ltd.), bearing Distinctive Nos. No. 96 to 100 under Share certificate No. 20. The said property is bounded as follows :-  
On or towards East : Plot No. 17  
On or towards West : Plot No. 25  
On or towards North : By Private Road  
On or towards South : Plot No. 23  
Dated this 9th day of February 2023.  
Sd/-  
**NALIN R. PAREKH & MANISH M. KENIA**  
ADVOCATES  
Rameshwar Media

**NOTICE**  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of land bearing CTS No. 707, 707/1 to 707/4 of village Malad-North, Taluka Borivali along with the building known as "SMITA BUILDING" bearing Municipal Assessment No. P/N 1800890010000 situate at B. J. Patel Marg Malad (W), Bombay-400 064, and 5 shares of Adarsh Co-operative Housing Society (Ltd.), bearing Distinctive Nos. No. 96 to 100 under Share certificate No. 20. The said property is bounded as follows :-  
On or towards East : Plot No. 17  
On or towards West : Plot No. 25  
On or towards North : By Private Road  
On or towards South : Plot No. 23  
Dated this 9th day of February 2023.  
Sd/-  
**NALIN R. PAREKH & MANISH M. KENIA**  
ADVOCATES  
Rameshwar Media

**NOTICE**  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of land bearing CTS No. 707, 707/1 to 707/4 of village Malad-North, Taluka Borivali along with the building known as "SMITA BUILDING" bearing Municipal Assessment No. P/N 1800890010000 situate at B. J. Patel Marg Malad (W), Bombay-400 064, and 5 shares of Adarsh Co-operative Housing Society (Ltd.), bearing Distinctive Nos. No. 96 to 100 under Share certificate No. 20. The said property is bounded as follows :-  
On or towards East : Plot No. 17  
On or towards West : Plot No. 25  
On or towards North : By Private Road  
On or towards South : Plot No. 23  
Dated this 9th day of February 2023.  
Sd/-  
**NALIN R. PAREKH & MANISH M. KENIA**  
ADVOCATES  
Rameshwar Media

**NOTICE**  
I am investing the title of (1) JAYESH NAVINBHAI PATEL (2) MRS. SMITA CHANDRAKANT PATEL (3) RAJESH NAVINBHAI PATEL AND (4) PRAKASH NAVINBHAI PATEL. The heirs of SMT. SUSHILABEN NAVINBHAI PATEL (died on 11th October 2021) are the Owners of the under mentioned property.  
All persons having any right, title, interest or claim against the said property and structures by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person is having any original documents or the certified true copies thereof are hereby required to make the same known in writing alongwith the copies of the documents in support thereof to the undersigned at their office at B/203, Suraj Apartments, Opp. N. L. College, S. V. Road, Malad (W), Mumbai-400 064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the under mentioned property is clear, marketable and free from all encumbrances without any reference to such claim if any, and will be considered as waived.  
SCHEDULE  
ALL THAT right, title and interest in respect of Plot No. 24 admeasuring about 472.88 sq. meters at plot of